

**Govt. of Maharashtra  
Public Health Department  
Office of The Civil Surgeon ,  
Year 2024-2025**

Web Site Quotation Notice No. /2024

Date:- /12/2024

**Open Notice**

Civil Surgeon, Nandurbar is Invited Quotations (2 Envelop System) to purchase of the following Items From Eligible Supplier. The Supplier who is interested please see terms & conditions & submit the Quotation In prescribed Manner. Use Separate envelopes for See Technical Bid & Price Bid.

Sr.No	Name & Description Of Medicine	Unit
1	Factor IX-50	1
2	Novoseven (Factor VII)-20	1
3	Factor VIII-30	1
4	Feba Inhibitor Factor-20	1

**Submission:-**

1	Submission of Quotation by hand Delivery or her/his Own Risk by post or courier before last date	<b>Last Date :- 02/ 01 / 2025 Time Before- 4:00 PM</b>
2	Opening of Quotation	Date :- 03/01/2025 Time :- 05 To 6 PM Place —Civil Surgeon Office District Hospital Nandurbar

**Term & Condition :-**


1	Rate	Including All Taxes
2	Delivery	Medical Store ,Civil Hospital Nandurbar
3	Acceptance Of Rates	Minimum 3 Quotation are Required for comparative Rate .t Rate are Accepted.
4	Delivery	10 Days From the date supply order If Unablrt to Supply within stipulated period penalty should be deduct as per Govt.Rule.
5	Payment	CMP/NEFT/Cheque
6	Self Attested Document (Technical Bid)	Supplier Should Submit 1.Shp Act Licience 2.GST registration Certificate 3.PAN card Copy 4.Annexure 1,2 on non judicial Stamp of Rs. 100/- 5. Drug Licience

		3.PAN card Copy 4. Annexure 1,2 on non judicial Stamp of Rs. 100/- 5. Drug Licence
7	Rate Format (Price Bid)	To be Prepare on Letter Pad only Duly signed by supplier in handwriting or overtyping or use of whitener & Use Separate Envelope For Price Bid.

**Disqualification Of Quotation:-**

1. Failure of Required Supplier Technical qualification.
2. Late Receipt of quotation Envelope.
3. Rate Format Submission not in Proper Format.
4. If Quotation Received only In One envelope then they should be disqualify.

(Use 2 Seperate Envelopes for the Technical Documents & Price Bid & Price Mention it on envelopes)

  
Dr. Varsha Lahade ,  
Civil Surgeon, Nandurbar

**On Non Judicial Stamp Paper Of Rs. 100/-(Use Separate Stamp for Each Annuxere)**

**Annuxere -1**

**DECLARATION SUPPLIER**

I/We herewith declared that, I/We have not quoted rate in this quotation greter than MRP or market rate. I/We have quoted blacklisted Company in this quotation .I/We or our firm employee are not related with Civil Surgeon,Nandurbar or their organizational person.

मी/आम्ही असे जाहीर करतो की या दरपत्रकामध्ये किमान मूल्यापेक्षा अधिक दर नमुद केलेले नाहीत अथवा बाजारभाव पेक्षा अधिक दर नमुद केलेले नाहीत. या दरपत्रकात नमुद करणेत आलेली उत्पादक कंपनी ही काळ्या यादीतील नाही .मी किंवा माझे व्यवसायातील नोकर वर्ग यांचा जिल्हा शल्यचिकित्सक , नंदुरबार किंवा त्यांचे अधिपत्याखालील संस्था या मध्ये कोणतेही नाते वा हितसंबंध नाहीत.

Place —

Date -

Name ,Signature of Supplier

Seal & Rubber Stamp

**On Non Judicial Stamp Paper Of Rs. 100/- (Use Separate Stamp for Each Annexure)**

**Annuxere -2**

**निविदारकाचे हमीपत्र**

मी/आम्ही मे . या हमीपत्राद्वारे लिहून देतो की, दरपत्रक मागविणाऱ्या खरेदी प्राधिकाऱ्या बरोबर कोणत्याही प्रकारचे हितसंबंध नसून हितसंबंधा बाबत संघर्ष नाही. तसेच खरेदी प्राधिकाऱ्याकडे सादर करण्यात आलेले दरपत्रक हे एकल असून दुसऱ्या कोणत्याही संस्थेसोबत संयुक्तीत्या किंवा संगनमताने साखळी करून दरपत्रक भरलेले नाही. असे आढळून आल्यास नियमानुसार योग्य त्या दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहिल.

दिनांक :-

ठिकाण :-

दरपत्रक सादर कर्त्याची स्वाक्षरी ओ शिक्का

To,

Civil Surgeon,

District Civil Hospital, Nandurbar

Sub.- Submission Of Quotation

Ref.- Your Office Quotation Notice No. जा.क्र.जिरून/औ.भांडार/दरपत्रके / २०२४

दि. १२/२०२४

Respected Sir/ Madam,

With Ref. to above subject I?we are here submitting quotation for Govt.Hospital Purchase

Sr.No.	Name & Description Of Medicine	Unit	Unit Rate	Mfg.By
1	Factor IX-50	No		
2	Novoseven (Factor VII)-20	No		
3	Factor VIII-30	No		
4	Feba Inhibitor Factor-20	No		

1. Rate with Inclusive all taxes.
2. For Destination
3. Delivery 10 Days.
4. Payment 100 % After Supply of Item.

**Name, Singanture of Supplier**

**Seal & Rubber Stamp**